

SSML/SE/2025-2026

11th July, 2025

To,

BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 503811

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block, BKC,
Bandra (East), Mumbai – 400 051

Company Symbol: SIYSIL

Re: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 47 and Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper advertisement published on 11<sup>th</sup> July, 2025, in the Newspapers viz "The Free Press Journal" in English language and "Navshakti" in Marathi language pertaining to 47<sup>th</sup> Annual General Meeting, e-voting information and cut-off date of the Company.

The advertisement copies will also be available on the website of the Company at www.siyaram.com

Please take the same on record.

Thanking you.

Yours faithfully, For Siyaram Silk Mills Limited

William Fernandes Company Secretary

Encl: a/a

Internet: www.siyaram.com CIN: L17116MH1978PLC020451
Registered Office: H – 3/2, MIDC, A – Road, Tarapur, Boisar, Dist. Palghar – 401 506 (Mah.)



## **SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI**

No. SRA/Dy.Coll/Acquisition/Patelwadi Rahivashi CHS/Ow-25998 Date: 09/07/2025 NOTICE

(Land Owner)

1. Khot Bhandup Estate

Add:- 707, Parmeshwari Center, Dalmiya Estate, Nandanvan L.B.M Road, Mulund (West) - 400080

2. Sunni Muslim Jamaat Bhandup

Add:- Patelwadi, Gaondevi Road Bhandup (West), Mumbai - 400078,

3. Shri. M.D.Patel / Shri. Suryakant Maganlal Patel Add:- 246, Vikram Nagar, Near Panchvatiwadi,

Lambe Hanuman Road, Dist-Surat, Gujarat - 394185. 4. Smt. Parvatibai Gulde / Smt. Dipa Gulde Naik

Add:- Parvatibai Nivas, Gaondevi Road, Bhandup (West), Mumbai - 400078.

Sub: Notice u/s 13 of the Maharashtra Slum Areas (I, C & R) Act, 1971 in respect of redevelopment of land bearing CTS No. 461, 461/1 to 68, 462, 462/1 to 17 of Village Bhandup, Taluka Kurla admeasuring 5753.70 sq. mtrs.

Whereas the proposal for declaration of plot of land bearing CTS No. 461, 461/1 to 68, 462, 462/1 to 17 of Village Bhandup, Taluka Kurla admeasuring 5753.70 sq. mtrs. (Hereinafter referred to and called as "said land") as Slum Rehabilitation Area is submitted by Patelwad Rahiyashi CHS dt. 29/05/2025. Since, there is slum like situation on said land and after giving the land owners thirty days' notice and after giving a reasonable opportunity of hearing, the said land is declared as Slum Rehabilitation Area u/s 3C(1) of the Maharashtra Slum Areas (I, C & R) Act, 1971 on dt. 16/09/2020 by the Hon'ble Chief Executive Officer/SRA Even a Notification to that effect has also been published in the Officia Government Gazette through no. SRA/Dy.COLL(E)/Patelwadi CHS/2019/DYCOL/OW/2020/17292 Dated September 24-30, 2020. And whereas, Slum Rehabilitation Authority, Brihanmumbai hereby

inform to you that the said plot of land is declared as Slum Rehabilitation Area on dt. 16/09/2020. Since, the provisions of the Maharashtra Slum Areas (I, C & R) Act, 1971 confers preferential rights on the owner to redevelop the said plot of land. So you are requested to come forward with a Scheme so as to undertake redevelopment of said land. If you failed to come forward within a reasonable time, which shall not be more than one hundred and twenty days, the appointment of another developer by slum dwellers society is permitted.

So, the Slum Rehabilitation Authority hereby call upon you to submi your proposal for redevelopment of said land to the office of Deputy Collector (Special Cell)/SRA, Brihanmumbai, Slum Rehabilitation Authority, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai 400 051. Please note that on your failure, the appropriate decision will be taken in respect of redevelopment of said land.

(BALASAHEB TIDKE) DEPUTY COLLECTOR (S.C.) E.S. SLUM REHABILITATION AUTHORITY **BRIHANMUMBAI** 

Administrative Building, Prof. Anant Kanekar Road, Vandre (E), Mumbai-51 Tel.: 26590519, Website: www.sra.gov.in, E-mail: info@sra.gov.in

#### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of AUTORIDERS INTERNATIONAL LIMITED having its Registered Office at 4A,Vikas Centre, Swami Vivekananda Road, Santacruz (West), Mumbai-400053. Registered in the name of the following Shareholder/s

iav	e been lost by them.				
ir. Io.	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.		No. of shares
	VAITARANA TEXFAB PRIVATE LIMITED	N000559	2679	471091-475590	4500

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfel Agents MUFG Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: +91810811676 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Date: 09-07-2025 of the Registered Shareholder / Legal Claim

Place: Shirpur VAITARANA TEXFAB PRIVATE LIMITED

बैंक ऑफ इंडिया BOI

Virar (W) Branch: Yashwant Sankalp, 1st Floor, Near East West Bridge, Old Viva College Road, Virar West, Palghar 401303. Phone: 0250 2505718 Email: Virarwest.MumbaiNorth@bankofindia.co.in

Ref: VIRW/ADV/2025-26/10

Date: 05-07-2025

आहे.

The undersigned being the Authorized Officer of Bank of India, Virar West Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 25-04-2025 calling upon Mr. Mohammad Barik Shaikh, the legal heir of borrower Mrs. Shamaparween Barik Shaikh, to repay the amount mentioned in the notice being Rs. 32,79,248.47 (Rupees Thirty Two Lakhs Seventy Nine Thousand Two Hundred Fourty Eight and Paise Fourty Seven) plus interest thereon and applicable charges within 60 days from the date of receipt of the said notice.

POSSESSION NOTICE

The borrower and her legal heir having failed to repay the amount, notice is hereby given to the legal heir of the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on nim under section 13(4) of the said Act read with rules 8 & 9 on this the fifth of July two housand and twenty-five.

The legal heir of borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of India, Virar West Branch, for an amount of Rs. 32,79,248.47 (Rupees Thirty Two Lakhs Seventy Nine Thousand Two Hundred Fourty Eight and Paise Fourty Seven) plus interest thereon and applicable charges.,

Description of Immoveable Property

All that Part and Parcel of the Property Consisting of Flat No. 04, Ground Floor, A Wing, Parshwanath CHSL, Old Survey No. 398, New Survey No. 98, Hissa No.B-3, Plot 8 & 9, Achole Road Near Talathi Office, Nalasopara East-401209.

Chief Manager Date: 05/07/2025 Authorized Officer Place: Virar (West), Dist: Palghar. Bank of India

पंजाब नैशनल बैंक punjab national bank  $\mathbf{U}$ Mid Corporate Centre, Western-1, PNB Pragati Tower, C-9, G Block, Ground Floor, BandraKurla Complex Mumbai – 400 051 E-mail: mcc6042@pnb.co.in 60 Days' Notice to Borrower Date: 02.07.2025 M/s Jain Brothers Smt Kalpana Achal Kumar Jain (Partner of Jain Brothers)

Mr Rohitashava K Jain (Partner of Jain Brothers) Mr Meghvijay Jain (Partner of Jain Brothers)

Dear Sir NOTICE U/S 13(2) of the SARFAESI Act 2002 in account M/s Jain Brothers

Reg: Account No (09375015001778 /093710EG00000042 ) Overdraft facilities availed by M/s Jain

You, M/s Jain Brothers, have availed the following credit facilities (Amount in INR)

S. No.	Facility	Limit	Rate of Interest	Balance outstanding as on date of NPA 25.06.2025+(interest effect from 31.05.2025)	Total outstanding as on 02.07.2025+ (interest effect from 30.06.2025)
1	GECL (093710EG00000042)	97,20,000	9.25%	Rs 59,70,644.08	60,17,190.08
2	OD (09375015001778)	6,00,00,000	11.00%	Rs 6,07,62,792.91	6,13,32,658.91

\*interest to be charged from 31.05.2025 till the date of payment at rate of interest mentioned above

Due to non-payment of instalment/ interest/ principal debt, the account/s has/have been classified as Non-Pure to non-payment of installment interest principal debt, the accounts has/have been classified as Non-Performing Asset as on 25.06.2025 as per Reserve Bank of India guidelines. We have demanded/recalled the entire outstanding together with interest and other charges due under the above facilities, vide letter dated 26.06.2025, copy of which has been sent to you. We have invoked the guarantee vide letter dated 26.06.2025. The amount due to the Bank as on 02.07.2025 is **Rs 6,73,49,848.99** (Rupees Six crore seventy three lakhs forty

nine thousand eight hundred forty eight and ninety nine paise only) with further interest from 30.06.2025 until payment in full (hereinafter referred to as "secured debt"). To secure the outstanding under the above said facilities, you have, inter alia, created security interest in respect o

the following properties/assets:

Hypothecation of entire Current Assets (including all type of stocks i.e. Raw Material, Stock in Process, Finished Goods, Consumables, Stores and Spares, Book Debts of the company / firm arise out of genuine trade transactions, all other current assets of the company / firm ) and Non

Collateral security Flat No.301,3rd Floor, Vastu Shilp CHSL, Shree Vastu Enclave Rajmata Jijabai Road,Andheri € Mumbai 4000Old Pump House, Nagardas Road, Andheri East, Mumbai 400093 situate at Land bearing S No 26/2(P),26/1,26/3,25/1,27/4 CTS No 375,378,371,376,377,379 of Vill Mogra Tal Andheri Dist Mumbai Suburbs

Owner Kalpana Achal Kumar Jain

Premises No VSP-302, 3rd Floor, Vastu Shilp C H S Ltd., Shree Vastu Enclave, Rajmata Jijabai Road, Andheri (E)Mumbai-400093 situate at land Bearing S No.26/2(P),26/1,26/3,25/1,27/4 CTS No 375,378,371,376,377,379 of Village Mogra Tal Andheri Dist Mumbai Suburbs

Owner Sumit Prasad Jain and Ajay Kumar Jain Flat No. VSP 701, on 7th floor admeasuring 730 sq ft SBUA in the building known as Shree Vastu Shilp Co Operative Housing Society Itd situated at Village Mogra Taluka Andheri Bearing CTS No 371,375 to 379 of village Mogra

Owner Meghvijay Jain Flat No. VSP 702, situated at Shree Vaastu Enclave Complex Rajmata Jijabai Road Andheri (East) Mumbai 400093 constructed on the piece and parcel of Non Agriculture land bearing City Survey Nos 371,375,376,377,378 & 379 lying being and situated at village Mogara Taluka Andheri & Dist Mumbai suburban district within registration District Mumbai Suburdan District and sub district of Andheri and within local limits of Municipal Cooperation of greater Mumbai.

Owner Rohitashava K Jain Flat No- 14/A-on 1st floor building no 7,A Wing adm 16.770 sqmtrs carpet area in Salsette Building no 7 CHS Ltd Bearing CTS no 339 B, formely CTS no 339,341(1 to 7 and 388) in the revenue village Mogra Taluka Andheri District Bombay Suburban in the registration district of Bombay City and Bombay Suburban.

Flat No-15/A on 1st floor building no 7,A Wing adm 16.770 sqmtrs carpet area in Salsette Building no 7 CHS Ltd Bearing CTS no 339 B, formely CTS no 339,341(1 to 7 and 388) in the revenue village Mogra Taluka Andheri District Bombay Suburban in the registration district of Bombay City and Bombay Suburban Smt. Kalpana Achal Kumar

We hereby call upon you to pay the amount of Rs 6,73,49,848.99 (Rupees Six crore seventy three lakhs forty nine thousand eight hundred forty eight and ninety nine paise only.) w.e.f 30.06.2025 at the contracted rate until payment in full within 60 days (sixty days) from the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter referred to as "the Act"). The details of the secured asset/s intended to be enforced by the Bank, in the event of non payment of secured debt by you are as under:

Flat No.301,3rd Floor, Vastu Shilp CHSL, Shree Vastu Enclave Rajmata Jijabai Road,Andheri € Mumbai-4000Old Pump House, Nagardas Road, Andheri East, Mumbai 400093 situate at Land bearing S No 26/2(P),26/1,26/3,25/1,27/4 CTS No 375,378,371,376,377,379 of Vill Mogra Tal Andheri Dist Mumbai Suburbs n the name of Shri Achal Kumar Jain Owner Kalpana Achal Kumar Jain

Premises No VSP-302, 3rd Floor, Vastu Shilp C H S Ltd., Shree Vastu Enclave, Rajmata Jijabai Road, Andheri (E)Mumbai-400093 situate at land Bearing S No 26/2(P), 26/1, 26/3, 25/1, 27/4 CTS No 375,378,371,376,377,379 of Village Mogra Tal Andheri Dist Mumbai Suburbs Owner Sumit Prasad Jain and Ajay Kumar Jain

Flat No. VSP 701, on 7th floor admeasuring 730 sq ft SBUA in the building known as Shree Vastu Shilp Co Operative Housing Society Itd situated at Village Mogra Taluka Andheri Bearing CTS No 371,375 to 379 of village Mogra Taluka Andhéri Mumbai Suburban District. Andheri East, Mumbai 400093 Owner Meghvijay Jain

Flat No. VSP 702, situated at Shree Vaastu Enclave Complex Rajmata Jijabai Road Andheri (East) Mumbai 400093 constructed on the piece and parcel of Non Agriculture land bearing City Survey Nos 371,375,376,377,378 & 379 lying being and situated at village Mogara Taluka Andheri & Dist Mumbai suburban district within registration District Mumbai Suburdan District and sub district of Andheri and within local limits of Municipal Cooperation of greater Mumbai.

Owner Rohitashava K Jain Flat No- 14/A-on 1st floor building no 7,A Wing adm 16.770 sqmtrs carpet area in Salsette Building no 7 CHS Ltd Bearing CTS no 339 B, formely CTS no 339,341(1 to 7 and 388) in the revenue village Mogra Taluka Andheri District Bombay Suburban in the registration district of Bombay City and Bombay Suburban.

Flat No- 15/A on 1st floor building no 7,A Wing adm 16.770 sqmtrs carpet area in Salsette Building no 7 CHS Ltd Bearing CTS no 339 B, formely CTS no 339,341(1 to 7 and 388) in the revenue village Mogra Taluka Andheri District Bombay Suburban in the registration district of Bombay City and Bombay Suburban

Your attention is hereby invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to you to redeem the secured assets. Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above

referred to, without prior written consent of the Bank.
You are also put on notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said

Act. is an offence. If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business. the sale proceeds or income realised shall be deposited/remitted with/to the Bank. You will have to render proper account of such realisation/income.

We reserve our rights to enforce other secured assets.

Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequences.

This notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT/Court, as the case may be.

Yours faithfully, For Puniab National Bank AUTHORISED OFFICER

# मराठी मनाचा आवाज



www.navshakti.co.in



Application without the prior approval of the Tribunal;

application shall be heard and decided in your absence.

**MUMBAI BUILDING REPAIRS &** 

**RECONSTRUCTION BOARD** 

A REGIONAL UNIT OF

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

Tel. No. 24705581, E-mail : reee1mhada@gmail.com

**CORRIGENDUM** This is with reference to the Tender Notice published in The Free

Press Journal dated 19/06/2025 on page No. 26 issued by Mumbai Building Repairs & Reconstruction Board vide CPRO/A/500 in which,

read the designation of issuing officer of the bottom of notice as 'Executive Engineer E-1 Division' instead of 'Executive Engineer, A-

पनवेल महानगरपालिका मार्फत सन २०२५-२६, २०२६-२०२७ व सन २०२७-

२०२८ च्या कालावधीकरिता विविध कार्यक्रमाची जनजागती करणे कामी बॅनर/

होर्डिंग छपाई करणे कामी जाहीर ई निविदा प्रसिध्द करून दूर निश्चित करणेबाबत.

सदर निविदा तपशील www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT - III) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30A, Vashi, Navi Mumbai - 400703.

Case No.OA/1064/2024

Summons Under Sub-Section (4) of Section 19 of the Act, Read with

Sub-Rule (2A) of Rule 5 of the Debts Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993

M/s. CITY UNION BANK LTD.,

- Versus

Mr. Anil G. Raheja, Sole Proprietor of M/s. Kamal Brothers & Others

SUMMONS

Whereas O.A. No.1064/2024 was listed before Hon'ble Presiding Officer / Registra

Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons / Notice on the said Application under Section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of  $\stackrel{7}{\sim}$  77,50,369/- (Application along with copies of documents etc., annexed).

In Accordance with Sub-Section(4) of Section 19 of the Act, you, the Defendants are

i) to show cause within Thirty Days of the service of summons as to why

ii) to disclose particulars of properties or assets other than properties

and assets specified by the Applicant under Serial Number 3A of the Original Application;

iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other

assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application

iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course

of his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under Serial Number 3A of the Original

v) you shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale

proceeds in the account maintained with the Bank or Financial Institutions holding security

You are also directed to file the Written Statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 18-08-2025 at 10.30 a.m. failing which the

> For Paper Book follow the following Url https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202559660626

Signature of the Officer, Authorised to Issue Summons

Given under my hand and the seal of this Tribunal on this date 26-06-2025.

pending hearing and disposal of the Application for attachment of properties

Opp. to BK No.232/B/4, Bewas Chowk, Ulhasnagar, District Thane,

जा. क्र. पमपा/भांडार/४५२५/प्र.क्र. ५३७/२०२५

दिनांक १०/०७/२०२५

(1) Mr. SANJAY G. RAHEJA

Maharashtra - 421002.

relief prayed for should not be granted;

on 01-08-2024.

directed as under :-

पनवेल महानगरपालिका

म्हाडा

Executive Engineer E-1 Division M.B.R. & R. Board

सही/-

(गणेश शेटे)

अतिरिक्त आयुक्त

पनवेल महानगरपालिका

#### ANNEXURE – I – REDEMPTION NOTICE Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002

Ref No. ROSARB/NSK/2025-26/2 Date: 07-07-2025 Borrower: M/s Dalvi Dairy Farm, Proprietor: Mrs. Vaishali Sunil Dalvi Guarantor: 1. Mr. Mr. Sunil Keda Dalvi, 2. Satish Onkar Patil

Re: Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002).

2022 issued u/s 13 (2) Demand Notice dated 20-2. Possession Notice dated 04-01-2023 issued u/s 13 (4) of SARFAESI Act 2002. Dear Sir/Madam.

Whereas the Authorised Officer of the Bank of Baroda, Branch ROSARB Nashik address Udyog Bhavan, First Floor, Near I.T.I. Signal, Satpur, Nashik – 422 007 being Secured Creditor Bank in exercise of the powers conferred u/s 13(2) of the SARFAESI Act 2002 (hereinafter refereed as "Act") read with Rules 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002 (hereinafter refereed as "Rules")issued demand notice dated 20-10-2022 calling upon you being Borrowers (s)/ Mortgagor (s)/ Guarantor (s) to repay the amount stated in the said demand notice within 60 days from receipt of said notice.

And whereas you have failed to repay the amount, the undersigned in exercise of the powers conferred u/s 13(4) of the said Act read with Rule 4 and/or Rule 8 of the Rules have taken over the Possession of Secured Assets (hereinafter referred as the said properties) more particularly described herein below Schedule. [Copy of Possession Notice dated 04-01 2023 is attached herewith for ready reference]

Even after taking possession of the secured asset, you have not paid the amount due to Bank as mentioned in above Possession Notice. Your attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeen the secured assets

Therefore you all are requested to pay the dues as mentioned in possession notice along with applicable interest, cost, charges & expenses within 30 days from receipt of this notice and redeem the secured asset as mentioned below. In case you fail to pay the above mentioned dues & redeem the secured asset within 30 days from receipt of this notice, Bank will be constrained to sell the secured asset through public e-Auction by publication of e-Auction Sale notice. The date, time of e-auction and Reserve Price of the property shall be informed to you separately.

Schedule of Secured Assets/Properties

Sr. No	Description of the Movable/Immovable Properties	Date of Possession	Type of Possession (Symbolic/ Physical)	Date of Publication of Possession Notice (For Immovable property only)
1	Collateral Security: Exclusive charge by way of registered mortgage of all the piece and parcel of immovable property admeasuring 8006.43 sq. mtrs, Block No 503/1, having arable area of H 01.21 R, Opp Bhalerao Education Society, Nimbola Road, Village Lakhamapur, Tal Baglan, District – Nashik 423 213 Owned By: Mr. Sunil Keda Dalvi Boundaries: East – Gut No - 514 West – Lakhmapur – Nimbola Road South – Gut No - 502 North – Gut No - 503/2	04-01-2023	Symbolic	09-01-2023
2	Primary Security: (a) Hypothecation of Plant & Machineries, Live Stock (Cows), Vehicles, Construction etc. (b) Exclusive first charge by way of Hypothecation of entire raw materials, stock in process, stores, & Spares finished goods & Book debts of the firm, both present & future and other movable fixed assets of the firm situated at Gat / Block No – 503/1, opposite Bhalerao Education Society, Nimbola Road, Village Lakhmapur, Tal – Baglan, Dist. – Nashik 423 213	04-01-2023	Symbolic	-

Devraj Patil Authorized Officer Bank of Baroda Branch: ROSARB Nashik



#### **VALOR ESTATE LIMITED**

(formerly known as D B Realty Limited)
CIN: L70200MH2007PLC166818
Regd. Office: 7th Floor, Resham Bhavan, Veer Nariman Road,
Churchgate, Mumbai-400 020
Tel: 91-22-49742706 Email: investors@dbg.co.in Website: www.dbrealty.co.in

#### NOTICE OF RECORD DATE

Record Date for determining the shareholders of Valor Estate Limited (formerly known as DB Realty Limited) who will be entitled to receive fully paid equity shares of Advent Hotels International Private Limited (to be converted into Advent Hotels International Limited)

Notice is hereby given that pursuant to the Order  $\,$  of the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench dated June 12, 2025 approving the Composite Scheme of Amalgamation and Arrangement between Valor Estate Limited ("VEL" or the Amalgamated / Demerged Company), Esteem Properties Private Limited ("Esteem" or the Amalgamating Company), and Advent Hotels International Private Limited (to be converted into Advent Hotels International Limited) (the Resulting Company), and their respective shareholders and creditors under Section 230 to 232 read with Section 52 and 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Scheme"), Friday,  $18^{ ext{th}}$  July, 2025 has been fixed as the "Record Date" for the purpose of ascertaining the equity shareholders of the Company who will be entitled to receive fully paid equity shares of the Resulting Company.

Accordingly, as per the sanctioned Scheme, 1 (one) fully paid-up equity share of the Resulting Company having face value of Rs. 10 (Rupees Ten) each for every 10 (Ten) fully paid-up equity shares of Rs. 10 (Rupees Ten) each of the Company shall be issued and allotted by the Resulting Company to the equity shareholders of the Company whose names appear in the respective register of members/ register of peneficial owners and records of Depositories as a Member of the Company on the Record Date.

The said equity shares to be allotted by the Resulting Company are proposed to be listed with BSE Limited and the National Stock Exchange of India Limited, subject to applicable regulations and the necessary regulatory approvals.

Notice of Record Date is available on the website of the Company at www.dbrealty.co.in and on the website of the Stock Exchange viz BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at ww.nseindia.com.

For Valor Estate Limited (formerly known as D B Realty Limited) Jignesh Shah

Place : Mumbai

**Company Secretary** 

### EGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.c PEGASU

PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentione Borrower(s), Co-Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described secure ssets being immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Nine rust 1 (Pegasus), having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by RBL Bank Ltd. vide Assignment Agreement dated 31/03/202: under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAE SI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities on 05/08/2025. The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described securer

П	assets being immovable Rules thereunder.	property on 21/12/2022 under the provisions of the SARFAESI Act and
П		HE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:
	Name of the Borrower(s), Co-Borrower(s), Mortgagor(s) & Guarantor(s):	a) Mr. Sameer Jotiram Latke b) Ms. Anushree Sameer Latke
	Outstanding Dues for which the secured assets are being sold:	Rs. 1,70,31,320.51 (Rupees One Crore Seventy Lakh Thirty-One Thousand Three Hundred Twenty and Paise Fifty One Only) as or 10/09/2021 per notice under section 13(2) of SARFAESI Act. (Rs.1,93,04,740.51/- (Rupees One Crores Ninety Three Lakhs Fou Thousand Seven Hundred Forty and Paise Fifty One Only) as on 13/06/2025 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses there on w.e.f. 14/06/2025 till the date of payment and realization.)
	Details of Secured Asset being Immovable Property which is being sold	Mortgaged by - Mr. Sameer Jotiram Latke Shop No. 14, Ground Floor, Building No. 12, Type C, Phase I, Prakrutl Heights CHSL, Haware City, Kasarvadavali, Ghodbunder Road, Thane (West) - 400615 (adm.105 sq. ft. carpet area - 158 sq. ft. BUA)
	CERSAI ID:	Security ID: 400026262102 Asset ID: 200026210533
	Reserve Price below which the Secured Asset will not be sold (in Rs.):	Rs.17,26,200/- (Rupees Seventeen Lakhs Twenty Six Thousand Two Hundred Only)
	Earnest Money Deposit (EMD):	Rs.1,72,620/- (Rupees One Lakhs Seventy Two Thousand Six Hundred and Twenty Only)
_	Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value	Society Dues as on 25/06/2023 is Rs.18,483.00 (Rupees Eighteen Thousand Four Hundred Eighty Three Only)
	Inspection of Properties:	18/07/2025 between 03.00 p.m. to 05:00 p.m.
	Contact Person and Phone No:	Mr. Rohan Kadam – 9167981607 Ms. Shilpa Dalvi – 9920563583 Mr. Gautam Bhalerao 8999569572
	Last date for submission of Bid:	04/08/2025 till 4:00 p.m.
	Time and Venue of	E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction-

This publication is also a fifteen (15) days' notice to the aforementioned Borrowers / Co-Borrowe Mortgagors/Guarantors under Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website .e. <a href="http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html">https://sarfaesi.auction.html</a> or website https://sarfaesi.auction.itger.net or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: support@auctiontiger.net before submitting any bid. AUTHORISED OFFICER

tiger.net) on 05/08/2025 from 12:00 noon to 01:00 p.m

Bid Opening:

Place: Thane

Date: 11/07/2025

Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1)

## Siyaram's

SIYARAM SILK MILLS LTD. CIN: L17116MH1978PLC020451

Regd. Off.: H-3/2, MIDC, A-Road, Tarapur, Boisar, Dist. Palghar – 401 506 Maharashtra Corp. Off.: B-5, Trade World, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013. **Tel No**.022 30400500 **Website**: <a href="mailto:www.siyaram.com">www.siyaram.com</a> **Email**: <a href="mailto:sharedept@siyaram.com">sharedept@siyaram.com</a>

## **NOTICE**

NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 2th August, 2025, at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing "VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice in compliance with the Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3" October, 2024 issued by Securities and Exchange Board o India (SEBI) along with other applicable Circulars issued by MCA and SEBI. Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the

Company will remain closed from Tuesday, 22<sup>nd</sup> July, 2025 to Friday, 25<sup>th</sup> July, 2025 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of Final Dividend, if declared Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter containing the web-link for accessing the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent to the Members whose e-mail IDs are not registered with the Company/Company's Registrar and Share Transfer Agents (RTA)/Depository Participant(s).

SEBI vide its circular dated November 3, 2021 (subsequently amended by circulars dated December 14, 2021, March 16, 2023 and November 17, 2023), has mandated that with effect from April 1, 2024, dividend to Members holding shares in physical form shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only if the folio is KYC compliar i.e. the details of PAN, contact details, mobile no. complete bank details and specime signatures are registered. In case of non-updation of PAN or Contact Details or Mobile Number or Bank Account Details or Specimen Signature in respect of physical folios dividend/interest, etc., shall be paid upon furnishing all the aforesaid details in entirety. Information pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration

Rules, 2014 is given below: . All business as set out in the said Notice will be transacted by Electronic Voting/ Remoti

E-Voting. The procedure to cast vote using e-voting system of National Securities Depository Limited (NSDL) has been described in the Notice under "Instructions for remote e-voting and joining the AGM".

The Electronic copies of the Notice along with Explanatory Statement and Annual Report 2024-25 has been emailed on 10<sup>th</sup> July, 2025 to all members whose email IDs are registered with the Company/RTA/DPs.

3. The voting through remote e-voting commences on **Tuesday**, 29th **July**, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Friday, 1st **August**, 2025 (5.00 p.m. IST). Members holding shares either in physical or demat form, as on the cut-off date i.e. 26<sup>th</sup> July, 2025, may cast thei vote electronically by selecting EVEN 134053 of the Company.

. The E-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time . Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and hold shares as on the cut-off date i.e. 26th July, 2025, may obtain login ID and

password by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a>.

The Notice along with the Annual Report 2024-25 will also be displayed on the Website of the Company at www.siyaram.com, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> and NSDL at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. The facility for e-voting will also be made available at the AGM and members attending

the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to exercise their right to vote through e-voting system at the AGM. Contact details for information or grievance: Email: <a href="mailto:sharedept@siyaram.com">sharedept@siyaram.com</a>

Place : Mumbai

Dated : 10<sup>th</sup> July, 2025.

mumbai@in.mpms.mufg.com.

On case of any queries, with respect to remote e-voting, Members may write to the Company at <a href="mailto:sharedept@siyaram.com">sharedept@siyaram.com</a>. Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User Manual available at the download section of

www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 or send a request at evoting@nsdl.com. By Order of the Board For Siyaram Silk Mills Limited

(William Fernandes) Company Secretary

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल) Arcil सीआयएन नं.: यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ / वेबसाईट : www.arcil.co.ir नोंदणीकृत कार्यालय : दी रूबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ <mark>शाखा पत्ताः</mark> युनिट क्र. २११ आणि २१२, २ रा मजला प्लॉट क्र. २८/२, झेनिथ कॉम्प्लेक्स, के. एम. गांधी पथ, शिवाजी नगर, पुणे - ४११००५

## शुद्धिपत्र

सदर शद्धिपत्र मंबई मध्ये फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ति मध्ये प्रकाशित ०९-०७-२०२५ दिनांकित ऑनलाईन ई - लिलाव मार्फत विक्री साठी जाहीर सूचनेसाठी जारी केली आहे. ऑनलाईन ई - लिलाव मार्फत विक्रीसाठी सदर जाहीर सूचनेत, **पुढील बाब योग्यरित्य** खालीलप्रमाणे वाचायचे आहे.

> निरिक्षणाची करिता ०७-०७-२०२५ तारीख आणि वेळ वाचणे ०७-०८-२०२५

दिनांक ०९-०७-२०२५ रोजीस प्रकाशित सदर ऑनलाईन ई - लिलाव मार्फत विक्रीसाठी सदर जाहीर सूचनेमध्ये नमूद केलेले सर्व इतर तपशील अपरिवर्तित राहील.

दिनांकः ११ जून, २०२५ प्राधिकत अधिकारी ठिकाणः मुंबई ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी (इंडिया)लि.

#### समिट सिक्युरिटीज लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक : एल६५९२१एमएच १९९७पीएलसी१९४५७१ नोंद. कार्यालय : २१३, बेझोला कॉम्प्लेक्स, बी विंग, ७१, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७१. दूरघ्वनी क्रमांक: +९१-२२-४६०९८६६८/६९ वेबसाईट: www. summitsecurities.net,

#### अठ्ठाविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की समिट सिक्युरिटीज लिमिटेड ('**'कंपनी''**) च्या सभासदांची **अठ्ठाविसावी वार्षिव** सर्वेमाधारण समा (''एनीएम') गुरूवार, ०७ ऑगस्ट, २०१५ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाद्वारे (''ओव्हीएएम'') द्वारे ०५ मे, २०२५ च्य एनीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामासाठी एका समाईक ठिकाणी सभासदांची उपस्थितीशिवाय होणार आहे. कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविलेले नियमांचा सर्व लागू तरतुर्दी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी केलेले सप्टेंबर १९, २०२४ दिनांकीत सर्वसमान्य परिपत्रक क्र. ०९/२०२४ सह एप्रिल, ०८, २०२०, दिनांकीत सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता सेबी परिपत्रक ०३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआ्रर/२०२४/१३३ (ह्यानंतर्एकत्रित उल्लेख परिपत्रके) च्य अनुपालनात कंपनीने वार्षिक अहवाल २०२४-२५ सोबत जुलै १०, २०२५ रोजीच्या एजीएमच्या सूचनेसह इलेक्ट्रॉनिव पुराना के जान अन्य अहारा । मध्यमद्वारे सर्व सभासदाना पाठवले आहे ज्यांचे इंगेल आयडी डिपाझिरारी पार्टिसिपर/('डीपी') कंपनी/ एमयुएको इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजेंट्स (''आरटीए'') मध्ये नोंदणीकृत आहेत. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३६(१) (बी) ला अनुरून, कंपनी/आरटीए/डीपीजकडे ज्यांनी त्यांचे ई-मेल अँड्रेस नोंदवले नाहीत अशा भागधारकांना पाहता येतील अशा अन्य दस्तावेजांसह एजीएम सूचनेसहीत आ.व. २०२४–२५ साठी वार्षिक अहवाल जेथे आहे ती वेबर्लीक आणि नेमकी वाट दाखवणारे पत्र पाठवले जात आहे.

कपनीच्या आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवालसह एजीएमची सूचना आणि ई-मतदान सूचन कपनीच्या वेबसाइटवर (<u>www.summitsecurities.net</u>), स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com)</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com)</u> च्या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉब्रिटरी लिमिटेड

(''एनएसडीएल'') (www.evoling.nsdl.com) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि विस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ च्या तरतुर्दीना अनुसरून कंपनीला सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मृत (रिमोट ई-व्होटिंग) तसेच एजीएममध्ये व्यवहार केल्या जाणाऱ्या सर्व व्यवसायांच्या संदर्भात एनएसडीएलच्या ई-व्होटिंग सेवेद्वारे त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे.

प्रभासदांचे मतदान अधिकार **गुरूवार, ३१ जुलै, २०२५ (कट-ऑफ तारीख)** रोजी प्रमाणे कंपनीच्या भरणा झालेल्य भाग भांडवलामध्ये त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणात राहिल. कोणतीही व्यक्ती, ज्याचे नाव समासदांच्या नोंदणीमध्ये किव डिपॉझिटरीज/आरटीए द्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे, ती रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याचा हक्कदार असेल आणि एजीएम मध्ये उपस्थित राहू शकते. एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट–ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आपले मत नोंदव शकते आणि एजीएमला उपस्थित राह् शकते.

दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, ०४ ऑगस्ट, २०२५ पासून स. १.०० वाजता (भा.प्र. वे.) सुरू होईल आणि बुधवार, ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. या कालावधीत, सभासद त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकण्यासाठी ईव्हीइएन १३४००३ निवडू शकतात. रिमोट ई-व्होटिंग मॉइयुल एनएसडीएल द्वांचे

बुधवार, ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी ५.०० वा. (भा.प्र.वे.) नंतर अक्षम केले जाईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा एजीएम मध्ये देखील प्रदान केली जाईल. जे सभासद व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आधीच मत रुरता, जनस्तर मुंजान के प्रतिकृति के प्रतिकृति के प्रतिकृति के स्वाद्यां के प्रतिकृति के स्वाद्यां के प्रतिकृत देवले नाही, ते पुर्वीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र अकतात परंतु त्यांना एजीएममध्ये पुरना मतदान आपने मत दिलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची आणि एनएसडीएलच्या ई-व्होटिंग प्रणालीचा वापर करून मतदान करण्याची पद्धत आणि एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया आधीची व एजीएममधील ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून कृत करण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने मे. पारिख पारेख औड असोसिएटस, कंपनी सेक्रेटरीजच्या श्री. पी. एन. पारीख (सभासदत्व क्र. एफसीएस ३२७) किंवा ते नसत्यास श्री. मितेष धावतीवाल (सभासदृत्व क्र. एफसीएस (३३१) किंवा ते नसल्यास श्रीमती सर्वरी शाह (सभासदत्व क्र. एफसीएस ९६९७) यांच

र्जीएममध्ये ई-व्होटींग संपल्यानंतर ताबडताब तपासणी अधिकारी ई-व्होटींग मार्फत दिलेली मते (एजीएममधील मते रपारनान्य इन्यहानां करपानारा राज्याना राज्याना प्राचना आक्रमार इन्यहान नाक्या दिख्या ना (रपारनान्याय तर्ग इपापम आर्थी प्रिमार ई-ब्होरींग प्राफ्त दिलेली मते) खुली करतील आणि एजीपम सप्तयापासून कारतीत जास तो उन कामाच्या दिवसात बाजुने पडलेल्या किंवा कोणत्याही विरुद्ध पडलेल्या एकूण मतांचा एकत्रित तपासणी अधिकाऱ्यांचा अहवाल अध्यक्षांकडे किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे सादर करतील जे त्यावर, प्रति स्वाक्षरी करतील तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल कंपनीच्या वेबसाईटवर <u>www.summitsecurities.net</u> येथे लावले जातील तसेच घोषीत झाल्यावर तात्काळ निकालाना एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> व प्रदर्शित केले जातील आणि त्याच वेळी स्टॉक एक्सचेंजेसना कळवले जातील

. कंपनीचे सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते खालील प्रक्रियेनुसार नोंदणी करू शकतात भौतिक स्वरूपात शेअसं धारण करणारे सभासद योग्यरित्या भरलेला फार्मे आयएसआर - १ देऊन त्यांचे ईमेल पर कंपनीच्या आरटीए मध्ये नोंदणीकृत करू शकतात आणि त्यात नमूद केल्याप्रमाणे सहाय्यक कागदपत्रांसह सदस्यां

. सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडीः स्वाक्षरी केली असावी. १/पी/सीआयआर/२०२४/३७ दिनांक ७ मे, २०२४ नुसार आवश्यक तपशील सादर करण्यासाठी कंपनीने भागधारकांना आधीच पत्र पाठवले आहे.

**डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासदांना** त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिए

तथापि, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी आणि २७व्या एजीएमची सूचना प्राप्त हरण्यासाठी, असे सदस्य शेअरधारकाचे नाव, डीपी आयडी/क्लायंट आयडी, पॅन आणि मोबाइल क्रमांक यासारख तपशीलांसह <u>investor@summitsecurities.net</u> वर ईमेल पाठवू शकतात. रजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी आणि सभासद एनएसडीएलश्

evoling@nsdl.com / ०२२ -४८८६ ७००० वर संपर्क साधु शकतात किंवा सुत्री पहुंची नहाँते, वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल <u>evoling@nsdl.co.in</u> किंवा श्रीमती विणा सुवर्णा, व्यवस्थापक कार्यकारी, NSDL <u>evoling@nsdl.co.</u> येथे यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा h<u>ttps://www.evoting.nsdl.com</u> वरील डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) विभाग / ई-व्होटींग युजर मॅन्युअल चा संदर्भ घ्यावा. समिट सिक्युरिटीज लिमिटेड करीता

ठिकाण: मुंबई तारीख : १० जुलै, २०२५

Authorized Officer.

Sr. No.

Name of Borrower(s) /

Mortgagor(s)

M/S. D P HOMES.

YOGESH KIRANA

DADA DNYANDEO

ARCHANA ASHOK KHARACHANKAR

LAXMAN SONBA

**PANSAR** 

STORE

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Canara Bank Building,

#### जाहीर सूचना

**जाहीर सूचनेद्वारे** हे कळविण्यात येते की, रेमंड रिॲल्टी लिमिटेड यांच्या मालकी हक्क, शीर्षव व हिताचा शोध आम्ही खालीलप्रमाणे गाव: पाचपाखाडी, तालुका: ठाणे, जिल्हा: ठाणे (येथे पुढे ''सदर मालमत्ता'' असा उल्लेख करण्यात आलेला आहे) येथे स्थित सर्व जिमनींच्या संदर्भात घेत आहोत, ज्याचे अधिक तपशीलवार वर्णन खालील परिशिष्टमध्ये देण्यात आले

सदर मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, ॲसाइनमेंट, गहाण, मूळ कागदपत्रांद्वारे गहाण, भार, भेट, ट्रस्ट, करार, कागदपत्र, वारसा, दावा, ताबा, भाडेपट्टी, उपभाडेपट्टी, परवाना, लियन, समभाग, भाडेकरार, उपभाडेकरार, देखभाल, ताबा, ईसमेंट. इच्छापत्र. लाभधारकता. अडथळा. एफएसआय वापर किंवा इतर कोणत्याही स्वरूपात कोणताही हक, दावा, हित, मालकी असल्यास, संबंधित व्यक्तींनी त्याचे नोटराइज्ड प्रतीसह लेखी स्वरूपात दस्तऐवजी पुराव्यांसह, खालील पत्त्यावर १० (दहा) दिवसांच्या आत कळवावे: वाडिया घंडी ॲण्ड कंपनी, ॲडव्होकेट्स, सॉलिसिटर्स ॲण्ड नोटरीज, एन. एम. वाडिया बिल्डिंग, दुसरा मजला, १२३, महात्मा गांधी रोड, मुंबई ४०० ००१. जर वरील मुदतीत कोणत्याही प्रकारचा दावा प्राप्त झाला नाही, तर असे मानण्यात येईल की अशा व्यक्तीचा कोणताही दावा स्वतःह्न नाकारलेला / त्यागलेला आहे. अशा परिस्थितीत आमच्या आशिलांना हक तपासणी अहवाल देण्यात येईल आणि संबंधित व्यवहार पूर्ण करण्यात येतील. आणि अशा कोणत्याही दाव्यांची / हितसंबंधांची नोंद घेण्यात येणार नाही. १० (दहा) दिवसानंतर करण्यात आलेल्या हरकती / दावे आमच्या ग्राहकांवर बंधनकारक असणार नाहीत. परिशिष्ट

खालीलप्रमाणे सर्व जमीन: सर्व्हे क्र. ८३/१ (भाग), क्षेत्रफळ १३.०४ आर (७/१२ उताऱ्यानुसार) सर्व्हे क्र. ८३/३/सी (भाग), क्षेत्रफळ ३७.६४ आर (७/१२ उताऱ्यानुसार) सर्व्हे क्र. १२१/१ (भाग), क्षेत्रफळ १ हेक्टर ५६.१७ आर (७/१२ उताऱ्यानुसार) वरील सर्व जिमनी गाव: पाचपाखाडी, तालुका: ठाणे, जिल्हा: ठाणे येथे स्थित असून, नोंदणी जिल्हा ठाणे अंतर्गत व ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत येतात.

> वाडिया घंडी ॲण्ड कंपनी सुरज एन. जुनेजा

# बैंक ऑफ इंडिया BOI

पवई शाखा: पॅराडाईज, ई-विंग, राहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, मुंबई - ४०००७२ दूर.:- ०२२-२८५८१४६९ फॅक्स:- ०२२-२८५८१४५६ ई-मेल: powai.mumbainorth@bankofindia.co.in

संदर्भ क्र.:-पीओडब्ल्/सरफेसी/२०२५-२६/०१ दिनांक: ०८-०७-२०२५

#### कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया, पवई शाखेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने मिक्यरिटायुबेशन ॲन्ड रिक्रन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲमेटम ॲन्ड एन्फोर्ममेंट ऑफ मिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचता ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१-०१-२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार म्हणजेच, श्रीमती शीतल मनीष कुमार सोनी आणि श्री मनीष कुमार (हमीदार) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १३,८८,३९४.७५/- (तेरा **लाख अट्ट्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि पैसे पंच्याहत्तर मात्र)** व्याजासह परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकेमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रांकेतिक कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) च्या अंतर्गत त्यांना सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये ०८-०७-२०२५ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक** ऑफ इंडिया, पवई शाखेकडून यांस एकूण रकम रु. १३,८८,३९४.७५/- (तेरा लाख अक्ट्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि पैसे पंच्याहत्तर मात्र) अधिक त्यावरील शुल्क वर नागू असलेल्या त्यावरील व्याजाच्या अधीन असेल.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क. ५०२. ५वा मजला. सी-विंग. विशाल रेसिडेन्सी सीएचएसएल. ६० फट रोड. ग्रीन कोर्ट क्लब जवळ, हटकेश उद्योग नगर, मीरा रोड पूर्व, तालुका-ठाणे, जिल्हा-ठाणे, ४०१ १०७, महाराष्ट्र येथील स्थित धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग यात समाविष्ट आहेत

दिनांक : ०८-०७-२०२५ ठिकाण : मीरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७ (समीर कुमार गौडा) प्राधिकृत अधिकारी

#### जाहीर सूचना

या सूचने द्वारे कळविण्यात येते की, श्री. इनिशपाल सिंग भाटिया, वडिलांचे नाव श्री. मंजीत सिंग भाटिया, भारतीय रहिवासी, कायमचा पत्ता प्लॉट क्र. ८, नॅन्सी व्हिला, वडगाव, चंद्रपूर, जि चंद्रपूर, यांनी खाली नमूद केलेली जागा आमच्या अशिलाला कोणतेही बंधन, दावे किंवा हक्कांशिवाय आणि मोकळ्या व शांत ताब्यासह विकण्याचा व हस्तांतरित करण्याचा हेत दर्शविल

त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, दिनांक १४ नोव्हेंबर, २००६ रोजी झालेल्या विक्री करारान्वये श्री. मंजीत सिंग भाटिया यांनी खाली वर्णन केलेली सदर जागा संपादित केली असून ''श्रेयस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड'' (सहकारी संस्था अधिनियमांतर्गेत नोंदणीकृत, नोंदणी क्र. एमयुएम/डब्ल्युएचडब्ल्यु/एचएसजी/टीसी/१४३१७/२००८-२००९, दिनांक २०/११/२०११) चे सदस्य झाले आहेत व त्यांना ''श्रेयस को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेड'' मधील रु. १००/ - किंमतीच्या प्रत्येकी ५ (पाच) शेअर्स मिळाल्य आहेत, ज्यांचे विशिष्ट क्रमांक १६ ते २० (दोन्ही समाविष्ट) असून हे शेअर्स शेअर प्रमाणपत्र क्रमांक ४, दिनांक ०५.१२.२००८ अंतर्गत आहेत.

सदर श्री. मंजीत सिंग भाटिया यांनी दिनांक २० ऑक्टोबर, २०२० रोजी नोंदणीकृत गिफ्ट डीड द्वारे (नोंदणी उपनिबंधक, अंधेरी ३ यांच्याकडे नोंदणीकृत) सर्व पार्किंगसह सदर जागा व वरील नमूद शेअर प्रमाणपत्र क्र. ४ त्यांचा पुत्र इनिशपाल सिंग भाटिया यांना भेट म्हणून दिले असन, सदर सोसायटीच्या शेअर्स व जागेचे हस्तांतरण त्यांचा पुत्र इनिशपाल सिंग भाटिया यांच्याकरिता करण्यामाठी अर्ज माटर केला आहे

विक्रेत्यांनी खरेदीदारास असे नमूद केले आहे की, ओपन पार्किंग स्पेससंबंधीचे अलॉटमेंट लेटर रवले असून मिळाले नाही, मात्र यावर कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही दावा किंवा मागर्ण आलेली नाही

कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट. खाली नमद केलेल्या जागेवर करार. सामंजस्य. लेर्ख कागदपत्र, विक्री, देवाणघेवाण, तारण, भार, लीन, भेट, ट्रस्ट, देखभाल, वसीयत, ताबा, अतिक्रमण, भाडेकरार, वारसा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, हक्कमार्ग, प्राधान्याचा हक्क किंवा इतर कोणत्याही प्रकारे दावा करत असतील तर त्यांनी हे लेखी स्वरूपात, संबंधित पुराव्यांच्य नोटराइज केलेल्या प्रतींसह, या नोटीसच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील कार्यालयाच्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा, असे गृहित धरले जाईल की, अशा कोणत्याही प्रकारचे हक्क/दावे अस्तित्वात नाहीत किंवा ते मागे घेतले आहेत आणि विक्री कोणत्याही पुढील सूचना किंवा हरकतीशिवाय पूर्ण केली जाईल.

#### सदर मालमत्तेचे वेळोवेळी केलेले वर्णन

एक सदनिकेसदृश मालमत्ता - फ्लॅट क्रमांक ४०१, मोजमाप अंदाजे ११२७ चौरस फूट कार्पेट एरिया, ''श्रेयस<sup>''</sup> नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थित, तसेच फ्लॅट क्र. ४०१ मधील संपूर्ण फर्निचर व फिक्स्चर (एकत्रितपणे ''फ्लॅट''), आणि ग्राउंड फ्लोअरवरील पार्किंग जागा क्र. २८, मोजमाप अंदाजे १५० चौरस फूट कार्पेट एरिया ("स्टिल्ट पार्किंग-१") यांचा समावेश आहे. वरील मालमत्ता प्लॉट क्र. ६९६, सी.टी.एस. ई-३४६, बांद्रा टी.पी.एस. ३, उप नोंदर्ण विभागः बांद्रा, जिल्हाः मुंबई उपनगर येथे ''श्रेयस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड' आलेली आहे एमयूएम/डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/टीसी/१४३१७/२००८-२००९,

२०/११/२०११). सदर मालमत्तेसोबत रु. ५०/- किंमतीचे प्रत्येकी पाच पूर्णपणे भरलेले शेअर्स आहेत. विशिष्ट क्रमांक ०१६ ते ०२० (दोन्ही समाविष्ट), शेअर प्रमाणपत्र क्रमांक ००४ दिनांक ०५/१२/२००८ अन्वये. सदर इमारत सन २००६ मध्ये बांधण्यात आलेली आहे.

स्थळ : मुंबई दिनांक : ११/०७/२०२५

जिया गंगवानी

सिंडिकेट Syndicate

SALE

Outstanding

Rs. 1,07,41,817.24

(Rupees One Crore.

Seven Lakhs Forty-One

Thousand Eight Hundred

Seventeen and Twenty-Four paise only (as on

31.05.2025 plus further Interest and cost from

01.06.2025) Rs. 27,17,251.43 (Rupees Twenty-Seven

Lakhs Seventeen

Thousand Two Hundred

Fifty One and Paise

Forty Three Only (as on 30.06.2025 plus further

Interest and cost from 01.07.2025) Rs. 49,04,326.09

(Rupees Forty Nine Lakhs Four Thousand

Three Hundred Twenty

Six and Paise Nine Only

(as on 30.06.2025 plus further Interest and cost

from 01.07.2025) Rs. 52,55,648.33 (Rupees Fifty-Two lakhs

Fifty-Five Thousand Six

Hundred Forty-eight and

Paise Thirty three Only

(as on 30.06.2025 plus

further Interest and cost from 01.07.2025)

Rs. 60,83,086.05 (Rupees

Sixty Lakhs Eighty-Three Thousand Eighty Six and

Five Paise Forty-Three

Only (as on 30.06.2025

plus further Interest and cost from 01.07.2025)

केनरा बैंक Canara Bank A Govt. of India Undertaking

**ARM BRANCH MUMBAI** 

Email: cb2360@canarabank.com TEL. - 8655948019 WEB: www.canarabank.com

E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Properties The Securitisation And Reconstruction Of Financial Asetsand Enforcement Of Security Interest Act, 2002 Read With Rules 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement)Rules 2002.

NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described immovable properties mortgaged

charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is" "As is what is" basis on below Mentioned in Table for recovery of dues as described here below. The Earnest Money Deposit shall be deposited on or before

below Mentioned in Table. by way of deposited in E-Wallet of M/s. PSB Alliance Private Limited (Baanknet) portal directly or by generating the Challan therein to deposit the EMD through RTGS/NEFT in the account details as mentioned in the said challan. Details of EMD and other documents to be submitted

to service provider on or before below Mentioned in Table. Date of inspection of properties is below Mentioned in Table with prior appointment with

(Symbolic Possession)

(Symbolic Possession)

(Symbolic Possession)

(Symbolic Possession)

(Symbolic Possession)

(Symbolic Possession)

NOTICE

Details of Security/ies (Status of Possession)

Shon No 1.2.3 And Flat No 101 Ist Floor, Building Name "Recovero"

Plot No 68, Sector 17, Near Navi Mumbai Police Head Quarter Roadpalli, Kalamboli, Panvel, Dist Raigad Admeasuring: Shop No 1,2,3-2466 Sq ft built up area and flat no 101-623 Sq ft built up area.

Boundaries: North-My Nest Appt., South- Open Plot, East- Open Plot,

Flat No-607, 6th Floor. 'B' Wing, "Shree Krishna CHSL", Murbad Road, Sahad West, Kalyan (W), Distt- Thane. -421103, admeasuring 555 Sq

Ft. North- Kalyan murbad road South- Shree Krishna Puram Society building no II East- Nav Ambika Nagar Society West- HP Petrol Pump

EMT OF Flat No-103, 1st Floor. 'A' Wing, "Ganesha Co-Operative Housing Society Limited", Vill- Chikanghar, Soman Sun City, Birla

College Road, Kalyan (W), Distt- Thane-421301, admeasuring 454 Sq

Ft. North- Garden and Soman Citi Commercial Building South- Open Plot West- Private Bungalow East- Shankara Building

Flat No. 106, 1st Floor, D- Wing, "Sai Sadan CHSL", Shastri Nagar, Balrajeshwar Raod, Mulund West, Maharashtra- 400080, admeasuring

225 Sq Ft. carpet area North- Slum area South- Open space and under

Flat No 210, Second Floor, A Wing, Building No.1, "Renuka Complex" Near Sai Baba Mandir, Boisar-Tarapur Road, Boisar, Palghar,

Flat No 211, Second Floor, A Wing, Building No.1, "Renuka Complex"

Near Sai Baba Mandir, Boisar-Tarapur Road, Boisar, Palghar,

Maharashtra-401504, admeasuring 400. Sq Ft built up area North-

Residential Bungalow South- Slum area East- Boisar Tarapur Road

Maharashtra-401504, admeasuring 581. Sq Ft built up area.

construction building. West- D Wing East- E- Wing

सही/-(धिरेंद्र एम. शाह)

(मंगलदास डी. शाह अँड कंपनीतर्फे) खरेदीदारांचे वकील

te Mumbai – 400 001

Reserve Price (R.P.)

Earnest Money

Deposit (EMD)

Rs. 1,86,00,000/-Rs. 18,60,000/-

Rs. 26.90.000/-

Rs. 45,60,000/-

Rs. 4.56.000/-

Rs. 28,35,000/-

Rs. 2,83,500/-

Rs. 20,10,000/-

Rs. 2,01,000/-

Rs. 13,80,000/-

Rs. 1,38,000/-

# Siyaram's

**कॉर्प. का.:** बी-५, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प), मुंबई - ४०० ०१३. दू.: ०२२-३०४००५००

ईमेल: sharedept@siyaram.com वेब: www.siyaram.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २ ऑगस्ट, २०२५ स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्अल मिन्स . जारी केलेल्या १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित परिपत्रक क्र. ०९/२०२४ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) टारे जारी केलेल्या ऑक्टोबर, ३, २०२४ दिनांकित परिपत्रक क सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ सह एमसीए आणि सेबी द्वारे जारी केलेल्या इतर प्रयोज्य परिपत्रकांना अनुसरून घेण्यात येईल.

पढील सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनी अधिनियम. २०१३ चा कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत बनविलेल्य

३६(१)(बी) ला अनुसरून, ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटस (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले नसतील त्या सभासदांना आर्थिक वर्ष २०२×-२५ साठीचा . गार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेबलिंक असलेले एक पत्र पाठवले आहे

खालील प्रमाणे

- सदर सूचनेमध्ये मांडलेले सर्व कामकाज फक्त इलेट्रॉनिक मतदान/दूरस्थ ई-मतदानाद्वारे करण्यात येईल नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची ई-मतदान प्रणाली वापरून मतदान करण्याची प्रक्रिया ''दूरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये भाग घेण्यासाठी सूचना'' अंतर्गत सूचनेमध्ये विवर्णित आहे
- सूचनेसह स्पष्टीकरणात्मक विवरण आणि वार्षिक अहवाल २०२४–२५ च्या इलेट्रॉनिक प्रती सर्व सभासदांन पार्टीसिपन्टस्कडे नोंदणीकृत आहे त्यांना **१० जुलै, २०२५** रोजीस ई-मेल केले आहे.
- कंपनीच्या ईव्हीईएन १३४०५३ निवडून त्यांची मते ईलेट्रॉनिक पध्दतीने देऊ शकतात. ई-मतदान उपरोक्त तारीख आणि वेळे नंतर अनमती नसेल.
- पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.
- <u>www.bseindia.com</u> येथे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची <u>www.nseindia.com</u> येथे आणि एनएसडीएलची <u>www.evoting.nsdl.com</u> वर प्रदर्शित केले आहे. ई-मतदानासाठी सुविधा एजीएम मध्ये सुध्दा उपलब्ध करण्यात येईल आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत
- एजीएम मध्ये सहभाग होणारे सभासद आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले नाही त्यांना एजीएम मध्ये ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानासाठी त्यांचे अधिकार वापरण्यासाठी पात्र असतील
- ४८८६७०० वर कॉल करावा किंवा <u>mumbai@in.mpms.mufg.com</u> दूरस्थ ई-मतदानासबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासद् <u>sharedept@siyaram.com</u> येथे लिह्

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड साठी सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: १० जुलै, २०२५

कंपनी सचिव

#### सियाराम सिल्क मिल्स लि.

सीआयएन: एल१७११६एमएच१९७८पीएलसी०२०४५१ **नोंद. का.:** एच-३/२, एमआयडीसी, ए-रोड, तारापूर, बोईसर, जि.- पालघर - ४०१ ५०६ महाराष्ट्र.

#### सूचना

ओए॰्हीएम'') मार्फत सूचनेमध्ये मांडलेले व्यवहार पार पांडण्याकरिता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे

काही असल्यास प्रदानाच्या हेतुने मंगळवार, २२ जुलै, २०२५ पासून शुक्रवार, २५ जुलै, २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्टीत) बंद राहील. पुढे, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन

सेबी ने ३ नोव्हेंबर, २०२१ दिनांकीत त्यांच्या सर्क्युलर द्वारे (१४ डिसेंबर, २०२१, १६ मार्च, २०२३ आणि १८ नोव्हेंबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर्सनी नंतर सुधारित) आदेश दिला की, १ एप्रिल, २०२४ पासून, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना लाभांशाचे प्रदान फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जाईल. असे प्रदान फक्त फोलिओ केवायसी अनुपालित असेल म्हणजेच पॅन तपशील, संपर्क तपशिल, मोबाईल क्र. संपूर्ण बँक तपशील आणि नमना स्वाक्षरी नोंदवली असेल तरंच केले जाईल, प्रत्यक्ष फोलीओच्या बाबतीत पॅन किंवा संपर्क तपशिल आणि मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते तपशील किंवा नमुना स्वाक्षरी अद्ययावत केली नसल्यास नाभांश/व्याज इ. चे प्रदान उपरोक्त सर्व तपशील सादर केल्यावरच केले जाईल.

कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २१४ च्या नियम २०१४ च्या नियम २० २० नुसार ची माहिती

- ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/कंपनीच्या निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंटस् (आरटीए)/डिपॉझिटर्र दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान मंगळवार, २९ जुलै, २०२५ (स. ९.०० वा. भाप्रवे) ला सुरू होईल
- आणि **शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५ (सं. ५.०० वा. भाप्रवे)** ला संपेल. एकतर प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीख, म्हणजेच २० **जुलै, २०२४** रोजीस शेअर धारण करणाऱ्या सभासदांन
- कोणीही व्यक्ती एजीएम सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सभासद बनत असल्यास आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २६ जुलै, २०२५ रोजीस शेअर्स धारण करित असल्यास <u>evoting@nsdl.com</u> येथे एक विनंती सूचनेसह वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीची वेबसाईट <u>www.siyaram.com</u> येथे, बीएसई लिमिटेडची
- माहिती किंवा तक्रारीसाठी संपर्क तपशील: ई-मेल: <u>sharedept@siyaram.com</u> किंवा ०२२
  - शंकता. सभासद् <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध वारंवार विचारले जाणा प्रश्न (एफएक्युज) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा, किंवा <u>evoting@nsdl.com</u> येथे एक विनंती पाठवावी

(विल्यम फर्नांडीस

कॉपोरेट कार्यालय: वन लोडा पॅलेस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई- ४०० ००१. कॉपोरेट कार्यालय: वन लोडा पॅलेस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई- ४०० ०१३. सीआयएन: L45200MH1995PLC093041 संकेतस्थळ: <u>www.lodhagroup.com</u> ईमेल : investor.relations@lodhagroup.com दुरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ६७७३ ७३७३

**■ LODHA** 

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड

(यापूर्वीची ओळख माक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड)

**नोंदणीकृत कार्यालय :** ४१२, ४ था मजला, १७ जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड,

तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई मतदान माहिती

ाद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची तीस वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुगरी ३.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यता प्राप्त दुकशाव्य माध्यमे ('ओएलीएम') यांच्या माध्यमातृत तसेच कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या लागु असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविययात आलेल्या विविध नियमांच्यानुसार आणि सिक्स्पृरिटीज औड एक्सचेंच बोर्ड ऑफ इंडिया (सेसी) ( लिस्टिंग ऑब्लिगेशन औंड डिस्क्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ ( लिस्टिंग रेगुलेशन्स) त्रास्त्राच्या प्रकार (ज्या हो) (त्रास्त्रिक क्रमांक ०४/२०२४ दिनांक १ सर्टेबर २०२४ आणि यासंदर्भात कांपीरे व्यवहा मंत्रालय ('एमसीए') यांनी वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार तसेच परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडीओ डी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ जे सेबी यांनी जारी केले आहे ( सर्वांचा एकत्रित उल्लेख यापुढे 'परिपत्रके' असा करण्यात येणार आहे) यांच्यानुसार ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विश्यांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण हे वन लोढा प्लेस, नेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई, ४०० ०१३ हे असणार आहे.

कंपनीने ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच त्यासह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता चा वार्षिक अहवाल गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी ई-मेलच्या माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्या सभासदांचे ईमेल तपशील कंपनी/रजिस्टर आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टीसिपन्स यांच्याकडे नोंटणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.lodhagroup com</u> येथे तसेच भांडवली बाजारांची संकृत स्थळे प्हणजेच बीएसई तिमिटेड बांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे तसेच नंशनल रॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथे आणि एमयएफजी इन टाईम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( यापूर्वीची ओळख लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ('एमबुएफर्जी /'आरटीए') याद संकेतस्थळ <u>https://instavole.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणाऱ्या सर्व त्या विषयांच्या संदर्भातील कागदपत्रे पाहणीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उपलब्ध होतील.

तसेच, लिस्टिंग रेगुलेशन्सच्या नियम ३६ च्या अनुसार वार्षिक अहवाल पाहणीच्या संदर्भात वेब लिंक नमूद केलेले पर अशा सभासदांना पाठविण्यात येत आहे ज्या सभासदांनी आपली ई-मेल तपशील नोंदणीकृत करून घेतलेले नाहीत

#### दरस्थ ई मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणाऱ्या ई-मतदानाच्या संदर्भातील सुचना

- कायद्याचे कलम १०८ च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच कायद्याच्या अन्य लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि लिस्टिंग रेगुलेशन्स चा नियम ४४ आणि त्यात बेळोबेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावता यावा यासाठी कंपनी दुरस्त ई-मतदान सुविधा आपल्या सर्व सभासदांना उपलब्ध करून देत आहे आणि या उद्देशासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिंक माध्यमातून मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमयुएफजी यांची नियुक्ती केली आहे.
- अशा व्यक्ती ज्यांची नावे डी पी यांनी तथार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ('कट ऑफ तारीख') रोजी नोंदणीकृत असतील त्याच व्यक्ती यांनी उपलब्ध करून दिलेली दुरस्त ई-मतदान सुविधा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान उपलब्ध करून दिलेली ई-मतदान सुविधा त्यांच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी पात्र असतील
- दुरुस्त ई-मतदान कालावधीला मंगळवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार . सकाळी नऊ वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाण विकेच्या अनुसार संघ्याकाळी पाच वाजता संपुष्टात येईल. जाणि त्यांनर दुस्त इ मतदान प्रारूप मतदानासाठ एमयुएफजी यांच्याकडून बंद करण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील ई- मतदान सुविध उपलब्ध करून टेण्यात येत आहे आणि असे सभासट जे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी जितान करिता दुन्या के जाता जाता कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या करिता जाता जिता कर्या वार्षिक संवीधाराण सभेच्या पूर्वा दुस्त ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बावावलेला नाही असे सभासद ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यास पात्र असतील. एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावाव्य वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यास पात्र असतील. एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावाव्य एकदा मतदान केले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही
- ज्या सभासदांनी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कट ऑफ तारखेच्या पूर्वी कंपनीचे समभाग घेतलेले असतील तर अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी एमयुएफजी यांना <u>insta.vote@linkintime.co.in</u> या ईमेल पत्यावर विनंती पाठवून आपला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा किंवा कंपनीशी <u>investor,relations@lodhagroup.com</u> या पत्यावर संपर्क साधावा. मात्र जर सदस्य या आधीच दुरुस्त ई-मतदानासाठी एमयुएफ जी त्यांच्याकडे नोंदणीकृत असतील तर ते आपला सध्याचा युजर आयर्ड आणि पासवर्ड वापरून मतदान करू शंकतात.
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशीलाची नोंदणी अद्याप केलेली नाह अशा सभासदांसाठी दरस्त ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या संदर्भातीत प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.
- सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिसी किंवा ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात तसेच वार्षिः सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण https://instameet.in.mpms.mufg.com येथे दरस्त ई-मतदानासाठी दिलेल युजर आयडी तसेच लॉगिन क्रेडेंजिंग्रल यांचा वापर करून पाह शकतात त्यासाठी 'EVEN' निवडणे आवश्यक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हिएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक विकास सभिच्या सुचनेत देण्यात आलेल्या सूचना काळागेपूर्वक वाचाव्यात तसेच वार्षिक संस्थाधारण सभिन्य सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि दुस्स ई-मतदान आणि ई-मतदान यांच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा विस्तार तपशील आणि त्या संदर्भाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. (सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येत आहे) .
- मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात याची याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी कंपनीने श्री. श्रावण गुप्ता, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सीपी क्रमांक ९९९० यांची नियुक्ती केली आहे)
- कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असतील तर कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प सेक्शन मध्ये देण्यात आलेले फ्रिकेंटली आस्क केश्चन तसेच इन्स्टा वोट ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा दूरघ्वनी क्रमांक (०२२) ४९१८ ६००० येथे संपर्क साधावा किंवा श्री राजीव रंजन, एमयुएफजी इन टाईम यांच्याश<u>ी enotices@in.mpms.mufq.com</u> पत्ता एमयुएफजी टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४५ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी संपर्क साधावा.
- ई मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीओ डी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३ (सेबी/एचओ/एचआअगरसही/पिओ डी-१/पी/ सीआयआर/२०२४/३७ दिनांक ०७ मे २०२४ सेबी मास्टर परिपत्रकाचा एक भाग आहे) त्याच्यानुसार समभाग प्रत्यक्ष धारण करणाऱ्या सर्व सभासदांनी आपला पॅन कार्ड क्रमांक, नामनिर्देशन प्रकार, संपर्काचा तपशील (टपार्ल पत्ता, पॅन कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक), बँक खाते तपशील आणि त्यांच्या संबंधित फोलिओ क्रमांकाकरित नमुना स्वाक्षरी सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सभासद सदरील तपशील विहित करण्यात आलेल्या आयएसआर-१ या फॉर्ममध्ये नोंदणीकृत तसेच अद्ययावत कर

शकतात तसेच अन्य फॉर्म मध्येही सदरील माहिती आरटीए यांच्याकडे म्हणजेच प्मयुष्फजी यांच्याकडे सादर करू शकतात तसेच अन्य फॉर्म मध्येही सदरील माहिती आरटीए यांच्याकडे म्हणजेच प्मयुष्फजी यांच्याकडे सादर करू शकतात आणि या अर्जाचा तपशील कंपनीचे संकेत स्थळ <u>www.lodhagroup.com</u> आणि आरटीए यांचे संकेतस्थळ https://web.in.m pms.mufg.com येथे पाहता येईल.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार, कट ऑफ तारीख पूर्वी केवायसी तपशील सादर -करणाऱ्या फोलिओच्या संदर्भात लाभांश कंपनीकडून राखून ठेवण्यात येईल. सभासदांनी कृपया नोंद् घ्यावी की सदरील लाभांश केवायसी तपशील अद्यावत केल्यानंतरच केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अदा करण्यात येणार आहे.

## अंतिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख आणि अदायगी

वित्तीय वर्ष २०२४- २५ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ('रेकॉर्ड तारीख') निश्चित करण्यात आली आहे. सभासदांनी मान्यता दिल्यास लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभा समाप्त झाल्यानंतर तीस दिवसात अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्य सभासदांची नावे रेकॉर्ड तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत<sup>ं</sup> आहेत

सभासदांनी नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा १९६१ च्या अनसार सभासदांचे लाभांश उत्पन्न हे करपात्र उत्पन्न आ आणि प्राप्तेकर कायदा १९६१ च्या अनुसार निश्चित करण्यात आलेल्या दराने कंपनीने सभासदांना अदा केलेल्या लाभांशातून टीडीएस कपात करणे आवश्यक आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतुर्दीच्या अनुसार टीडीएस मधून सवलती करिता तसेच कमी दराने टीडीएस कपाती करिता आवश्यक असलेली

लोडा डेव्हलपर्स लिमिटेड करित कंपनी सेकेटरी आणि कमलायन्स अधिकारी

दिनांक : १० जुलै २०२५



मुंबई साऊथ झोनल ऑफिस, लिगल डिपार्टमेंट, २रा मजला, जनमंगल, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई– ४००००१. दूर . : ०२२–२२६७५८९९, ई-मेल: legal\_mcr@mahabank.co.in **ॲसेट रिकव्हरी शाखा** - जनमंगल, ४था मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग,

### ई-मेलः bom1450@mahabank.co.in/brmgr1450@mahabank.co.in जंगम मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना (प्लाट आणि मशिनरी)

फोर्ट, मुंबई-४०००२३, दूर . : ०२२-२२६३०८८४/

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा **प्रत्यक्ष/सांकेतिक** कब्जा हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या कोष्टकात नमुद नुसार कर्जदार आणि हमीदारांकडुन बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिल्लक थकबाकीच्या वसुलीसाठी ३१.०७.२०२५ <mark>रोजी स. ११.०० आणि द. ३.०० दरम्यान '</mark>'जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार आणि हमीदार, थकबाकी रक्कम, स्थावर मिळकर्ज /तींचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील ज्ञात बोजा, कब्जाचा प्रकार, राखीव किंमत आणि इसारा अनामत रकमेचा तपशिल खाली दिलेला आहे.

अ.	कर्जदारांचे नाव	थकबाकी रक्रम	कब्जा प्रकार	राखीव किंमत/इसारा अनामत रक्कम
क्र.				/बोली वाढ रक्कम
१	मे. सी. स्पेस एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड	मागणी तारीख २७.०७.२०२३	अन्वयीक	राखीव किंमत: २३.०० लाख
	संचालक आणि हमीदार-	(एकूण थकबाकी		<b>ईएमडी:</b> २.३० लाख
	श्री. मुकेश कृष्णकुमार शर्मा	रु. ३,०८,९२,०१३.३४ + पुढील व्याज		बोली वाढ रक्कम: ०.१० लाख
	श्री. जगदिश जैसा राम	आणि खर्च) तारखेपर्यंत		
	ॲसेट रिकव्हरी मुंबई- संपर्क क्र. ८८६५७४७२९४६			

प्लांट आणि मशिनरीचे वर्णन

	प्लॉट क्र. १०२, चिकलोली, एमआयडी	सी सेंटर प्लाझा	समोर, अंबरन	ाथ पश्चिम	म, जिल्हा ठाणे ४२१५०१. मशिनरीचा तपशिल खालीलप्रम	ाणे	
अ. क्र.	मशिनरीचे वर्ण	बसवल्याचे वर्ष	परिमाण	अ. क्र.	मशिनरीचे वर्ण	बसवल्याचे वर्ष	परिमाण
१)	जर्मन मेक पूर्णपणे स्वयंचलित फोर्जिंग मशीन सह ७ एचपी मोटरम क्षमता – ७ मिमी ते १२ मिमी	२००९	१	१३)	३ अश्वशक्ती मोटरसह कोल्ड फोर्जिंग मशीन, मेक – शास्थ अभियांत्रिकी कार्ये, क्षमता – ३ मिमी ते ८	२०१०	१
२)	फोर्जिंग मशीन, मेक - इंडियन	२०१०	१		मिमी		
<b>3</b> )	८०५ प्लेट आणि कन्व्हेयरसह फ्लॅशिंग मशीन, मेक - चायना	२००९	१	१४)	४० अश्वशक्ती मोटरद्वारे चालणारे स्वयंचलित फ्लॉशिंग मशीन आणि कूलंट पंप, टॅंक, पॅनेल बोर्ड,	२०१०	?
४)	३६''शॉनसह हायड्रॉलिक हार्ड ग्राइंडिंग मशीन आणि २० एचपी मोटरसह कन्व्हेयर	२००८	8		डीसी पॅनेल इत्यादीसह स्वयंचलित हायड्रॉलिक सिस्टम, मेक - शास्थ अभियात्रिकी कार्ये		
۷)	८०५ प्लेट वॉटर /ऑईलसह लॅपिंग मशीन,	२००८	8	१५)	लॅपिंग मशीन (बॅरल प्रकार), मेक - जर्मन	२००८	१
٠,	मेक - जर्मन			१६)	लॅपिंग मशीन, मेक - जर्मन	२००८	2
ξ)	लेथ मशीन	२००८	१	१७)	३० अश्वशक्ती मोटरसह ग्राइंडिंग मशीन, डीसी पॅनेल, कूलंट सिस्टम, इ.	२००७	१
७)	बॅरल्स	२०१०	7	0.1)	~ .	2.0	
()	तेलाच्या टाकीसह भट्टी, क्षमता - १०० किलो	२०१०	१	१८)	रोटरी टाईप फर्नेस, क्षमता -१२०० अंश सेल्सिअस	२०१०	१
۶)	ग्राइंडिंग प्लेट,	२०१२	?	१९)	टेम्परिंग फर्नेस, मेक - युनिटेम्प, क्षमता -३०० अंश सेल्सिअस	२०१०	१
१०)	फ्लॅशिंग प्लेट्स	२०१२	7	20)	लेथ मशीन, मेक – राजकोट, आकार – १२''	२०१०	१
११)	१५ एचपी मोटरसह कोल्ड फोर्जिंग मशीन, मेक- शास्थ इंजिनिअरिंग वर्क्स,	२०१०	8	<del>२१)</del>	लेथ मशीन, मेक - राजकोट, आकार - ३''	२०११	5
	क्षमता – ११ मिमी ते २० मिमी			22)	पिलर ड्रिलिंग	२०१०	१
१२)	७ एचपी मोटरसह कोल्ड फोर्जिंग मशीन, मेक – शास्थ इंजिनिअरिंग वर्क्स, क्षमता – ६ मिमी ते ११	२०१०	१	२३)	१८ फीडरसह इलेक्ट्रिकल पॅनेल, मेक - साई इलेक्ट्रिकल्स	२०११	8
	मिमी			<b>२४)</b>	ग्राइंडिंग मशीन	२०११	2

लिलावाचे अतिरिक्त तपशिल:

लिलाव वेबसाईट- https://banknet.com/

मिळकतीच्या तपासणीसाठी कृपया संपर्क साधा (श्री. संजीव वर्मा) एजीएम, एआरबी – ८६५७४७२९४६, (श्री. विशाल यादव) वरिष्ठ व्यवस्थापक, एआरबी–९९६७७ ३८०१६, (कृ. दीपाली सरमळकर) व्यवस्थापक, एआरबी-९१३७१ ०९८४८ इअर/सहभागी होण्याचे पत्र/केवायसी दस्तावेज सादर करण्याची अंतिम ३०.०७.२०२५ सायं ५.०० पर्यंत बँकनेट नियमानुसार.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया बँकेची वेबसाईट https://bankofmaharashtra.in/asset-for-sales-search आणि तसेच तसेच https://baanknet.com (याआधी ईबीक्रय) पोर्टल चासंदर्भ घ्यावा ई लिलावाची तारिख आणि वेळ: ३१.०७.२०२५ रोजीस स. ११.०० ते दु. ३.०० सह ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह, जर बोली अंतिम ५ मिनिटात सादर झाल्यास

दिनांक : ११.०७.२०२५ प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट

Date: 10.07.2025 Place: Mumbai

#### E-auction Date is 30.07.2025 & Last date of subi ssion of Bid / EMD / Request letter for participation is 28.07.2025 upto 5.00 p.m. Date of inspection of properties with prior appoin

West- Building No 2 and open space

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr Sudrashan Joshi, Chief Manager, Canara Bank, ARM Branch, Mumbai (Mob. No. 8655948054) Payal Verma officer (Mob. No. 8368869727) E-mail id : cb2360@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. PSB Alliance (BAANKNET), Unit 1, 3rd Floor, VIOS Commercia Tower, Near Wadala Truck Terminal, Wadala East, Mumbai - 400037, Contact Person Mr. Dharmesh Asher Mob.9892219848, (avp.projectmanager2@ psballiance. com), Help desk No. 8291220220, (support.BAANKNET@psballiance.com), Website - https://baanknet.in

Authorised Officer, ARM - Branch